

राज्यातील मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलाकार  
इत्यादींना मानधन योजनेंतर्गत मानधनाच्या रक्कमेत  
दीडपटीने वाढ करणेबाबत.

**महाराष्ट्र शासन**

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग

**शासन निर्णय क्रमांक: वृकमा-२०१३/ प्र.क्र.४०/सां.का.४**

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय (विस्तार), मुंबई ३२

तारीख: दिनांक २२ ऑगस्ट, २०१४.

**प्रस्तावना:-**

राज्यातील मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन ही योजना राज्य शासनामार्फत सन १९५४-५५ पासून राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत इष्टांकाच्या मर्यादेत पात्र ठरविलेल्या लाभार्थ्यांना दि. २३ जुलै, २००९ च्या शासन निर्णयानुसार निश्चित केलेली मानधनाची रक्कम अदा करण्यात येते. सन २००९ पासून सन २०१४ पर्यंत महागाईमध्ये झालेली वाढ विचारात घेऊन अनेक कलावंतांकडून मानधनाच्या रक्कमेत वाढ करण्यासाठी शासनाकडे विनंती अर्ज करण्यात येत होते. त्यानुसार दि. १३ ऑगस्ट, २०१४ रोजी मंत्रीमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार मानधनाची रक्कम वाढविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय :-**

विचारांती मंत्रीमंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार दि. १५ ऑगस्ट, २०१४ पासून राज्यातील मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलाकार इत्यादींना मानधन योजनेंतर्गत या शासन निर्णयान्वये मानधनाची रक्कम दीडपटीने वाढविण्यात येत आहे. तसेच मंत्रीमंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार प्रत्येक जिल्हयास प्रतिवर्षी लाभार्थी पात्र ठरविण्यासाठी निश्चित केलेल्या ६० या इष्टांकाच्या मर्यादेत वाढ करण्यात येणार नाही.

राज्यातील आजतागायत पात्र लाभार्थ्यांना तसेच भविष्यात इष्टांकाच्या मर्यादेत पात्र ठरणा-या लाभार्थ्यांना खालीलप्रमाणे मानधन अदा करण्यात येईल.

अ.क्र.	कलावंतांची वर्गवारी	सध्याची मानधनाची रक्कम (वार्षिक)	वाढीव मानधनाची रक्कम (वार्षिक)
१	अ (राष्ट्रीय कलावंत)	रु.१६,८००/- (रु.१४०० प्रतिमाह x १२ महिने)	रु.२५,२००/- (रु.२१०० प्रतिमाह x १२ महिने)
२	ब (राज्यस्तरीय कलावंत)	रु.१४,४००/- (रु.१२०० प्रतिमाह x १२ महिने)	रु.२१,६००/- (रु.१८०० प्रतिमाह x १२ महिने)
३	क (स्थानिक कलावंत)	रु.१२,०००/- (रु.१००० प्रतिमाह x १२ महिने)	रु.१८,०००/- (रु.१५०० प्रतिमाह x १२ महिने)

यासाठी संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांना किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या दुय्यम अधिका-यास नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून त्यांना यासंबंधीच्या देयकावर स्वाक्षरी करण्यास प्राधिकृत करण्यात येत आहे.

मुंबई शहर व मुंबई उपनगर हे २ जिल्हे वगळून उर्वरित जिल्हयांसाठीचा खर्च हा मागणी क्र. झेडडी-२, मुख्य लेखाशीर्ष २२०५- कला व संस्कृति-(००) ८०० इतर खर्च (०१) (०१) साहित्य, कला इ. क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना आर्थिक सहाय्य (२२०५ १९०१) ३१ सहाय्यक अनुदान या लेखाशिर्षाखाली प्रत्येक आर्थिक वर्षी उपलब्ध तरतूदीमधून भागविण्यात यावा.

तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर या २ जिल्हयांसाठीचा खर्च हा मागणी क्र. झेडडी-२, मुख्यलेखाशीर्ष २२०५- कला व संस्कृति-(००) ८०० इतर खर्च (०१) (०१) साहित्य, कला इ. क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना आर्थिक सहाय्य (२२०५ १९०१) ५० इतर खर्च या लेखाशिर्षाखाली प्रत्येक आर्थिक वर्षी उपलब्ध तरतूदीमधून भागविण्यात यावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०८२२१५५२१५३७२३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

गीता रा. कुलकर्णी

अवर सचिव

प्रत,

- १) मा. मुख्यमंत्री महोदय यांचे प्रधान सचिव
- २) मा. उपमुख्यमंत्री महोदय यांचे प्रधान सचिव
- ३) सर्व मा. मंत्री / मा. राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
- ४) मा. मंत्री / मा. राज्यमंत्री, सांस्कृतिक कार्य यांचे खाजगी सचिव
- ५) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परिक्षा) १/२ महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर
- ६) वित्त विभाग (व्यय-१४ / अर्थसंकल्प-७), मंत्रालय, मुंबई
- ७) सर्व विभागीय आयुक्त
- ८) सर्व जिल्हाधिकारी
- ९) सर्व जिल्हा परिषदांचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी

- १०) संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई
- ११) संचालक लेखा व कोषागारे, मुंबई
- १२) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
- १३) सर्व जिल्हयांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी
- १४) सर्व जिल्हा परिषदांचे समाज कल्याण अधिकारी,
- १५) मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्हयातील सर्व तहसिलदार
- १६) सर्व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी
- १७) सर्व जिल्हयांचे कोषागार अधिकारी
- १८) सर्व जिल्हयांचे उप कोषागार अधिकारी
- १९) पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातील सर्व अधिकारी
- २०) निवड नस्ती सां.का.४